

Total No. of Questions : 3]

SEAT No. :

PD929

[Total No. of Pages : 4

[6439]-205

T.Y. B.Com.

354 : AUDITING & TAXATION - I
(2019 Pattern) (Semester-V)

Time : 2½ Hours]

[Max. Marks : 50

Instructions to the candidates:

- 1) All questions are compulsory.*
- 2) Figures to the right indicate full marks.*

Q1) A) Fill in the blanks with the most appropriate alternatives (any 5) [5]

- i) Auditing is derived from the latin word _____.
a) audire b) auditor c) order
- ii) Audit Report is presented to _____.
a) Secretary b) Managers c) Registrar
- iii) Income-tax Act was passed in the year _____.
a) 1947 b) 1950 c) 1961
- iv) Protection from Evasion of Tax is _____ objective of auditing.
a) Primary b) Social c) Subsidiary
- v) _____ Audit is a comprehensive critical review of all aspects or processes of management.
a) Management b) Conventional c) Computerized
- vi) _____ is the objective of using CAAT.
a) Data Mining b) Data Analysis c) Data Analytics

P.T.O.

- B) True or False [5]
- a) Audit programme is a part of Current Audit File.
 - b) In vouching, recorded entries are examined with the help of documentary evidences.
 - c) Tax liability of an assessee depends upon his residential status.
 - d) EDP is one of the fastest growing industries in the world.
 - e) Data may be corrupted or lost during the application of CAAT's.

Q2) Write short Notes (any 2). [10]

- a) Audit Note book.
- b) Difference between verification & valuation of assets.
- c) Tax Audit.
- d) CAAT - Computer Aided Audit Techniques.

Q3) Answer the following (any 2). [30]

- a) What is an Audit programme? State the advantages & disadvantages of Audit programme.
- b) Define vouching. Explain the process of vouching of cash book.
- c) State the rights and duties of an auditor.
- d) Explain the forensic audit.

* * *

वेळ : 2½ तास]

[एकूण गुण : 50

- सूचना :- 1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
2) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.1) अ) रिकाम्या जागा भरा. (कोणत्याही 5)

[5]

- i) अंकेक्षण हे रूप या लॅटिन शब्दावरून आहे.
अ) ऑडायर ब) अंकेक्षक क) ऑर्डर
- ii) अंकेक्षण अहवाल ला सादर केला जातो.
अ) सचिव ब) व्यवस्थापक क) निबंधक
- iii) आयकर कायदा मध्ये पास झाला.
अ) 1947 ब) 1950 क) 1961
- iv) कर चुकविण्यापासून संरक्षण हा अंकेक्षणाचा उद्देश आहे.
अ) प्राथमिक ब) सामाजिक क) दुय्यम
- v) अंकेक्षण हे व्यवस्थापनाच्या सर्व पैलू किंवा प्रक्रियेचे व्यापक समिक्षण आहे.
अ) व्यवस्थापन ब) पारंपारिक क) संगणकीकृत
- vi) हे CAAT वापरण्याचे उद्दिष्ट आहे.
अ) डेटा मायनिंग ब) डेटा अँनैलिसिस क) डेटा अँनैलिटिक्स

ब) चूक की बरोबर ते सांगा.

[5]

- i) अंतर्गत कार्यक्रम हा वर्तमान अंकेक्षण फाईलचा एक भाग आहे.
- ii) पावती परिक्षणामध्ये पुस्तकातील नोंदी कागदोपत्री पुराव्याच्या मदतीने तपासल्या जातात.
- iii) निर्धारितीचे करदायित्व त्याच्या निवासी स्थितीवर अवलंबून असते.
- iv) EDP हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे.
- v) CAAT च्या उपायोजने दरम्यान डेटा दुषित होतो किंवा गमावला जातो.

प्र.2) टीपा लिहा. (कोणत्याही दोन)

[10]

- अ) अंकेक्षण टिपण बही
- ब) मालमत्तेचे सत्यापन व मूल्यांकन यातील फरक
- क) कर अंकेक्षण
- ड) CAAT - संगणक सहायक अंकेक्षण तंत्रे

प्र.3) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (कोणतेही दोन)

[30]

- अ) अंकेक्षण कार्यक्रम म्हणजे काय? अंकेक्षण कार्यक्रमाचे फायदे व तोटे लिहा.
- ब) पावती परिक्षणाची व्याख्या लिहा. कॅशबुकच्या पावती परिक्षणाची प्रक्रिया स्पष्ट करा.
- क) अंकेक्षकाचे हक्क व कर्तव्ये लिहा.
- ड) न्यायालयीन लेखापरिक्षण स्पष्ट करा.

* * *